

प्रादेशिक मनोरुग्णालय नागपूर येथे सीसी
टिव्ही कॅमेरे बसविण्यास प्रशासकीय मान्यता
देण्याबाबत...

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग

शासन निर्णय क्रमांक: प्रशामा २०१७/ प्रक्र-५४/आरोग्य ३(अ)

गो.ते.रुग्णालय संकुल इमारत, १० वा मजला,
एल.टी.मार्ग, मंत्रालय, मुंबई- ४०० ००१
दिनांक:- १७ जुलै, २०१७.

वाचा :-

- १) अतिरिक्त संचालक (आरोग्य संस्थांमार्फत राबविण्यात येणारे कार्यक्रम) आरोग्य सेवा मुंबई यांचे
क्रमांक : संआसे /प्रामरुना/सीसीटिव्ही/प्रशा.मंजुरी/मा.आ./टे-२/१७९-८०/१७, दि. २४.१.२०१७.
- २) अतिरिक्त संचालक (आरोग्य संस्थांमार्फत राबविण्यात येणारे कार्यक्रम)आरोग्य सेवा मुंबई
यांचे क्रमांक : संआसे /प्रामरुना/सीसीटिव्ही/प्रशा.मंजुरी/मा.आ./टे-२/६९१/१७, दि. ७.७.२०१७.

प्रस्तावना :-

राज्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयातील अडीअडचणी संबंधात नियुक्त करण्यात आलेल्या राज्य
स्तरीय समितीच्या शिफारशीस अनुसरून नागपूर येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात सीसी टिव्ही कॅमेरे
बसविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने संदर्भाधीन प्रस्तावांना अनुसरून खालीलप्रमाणे
निर्णय घेण्यात आला आहे :-

शासन निर्णय:-

प्रादेशिक मनोरुग्णालय, नागपूर येथे सीसी टिव्ही कॅमेरे बसविण्यास व त्यासाठी येणा-या
रु.३१,९८,८८८- इतक्या खर्चास खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून या शासन निर्णयान्वये प्रशासकीय
मान्यता देण्यात येत आहे :-

अटी व शर्ती:-

१) सदर खरेदीसाठी शासननिर्णय, उद्योग, उर्जा व कामगार विभाग क्र.भांखस-२०१४/प्रक्र.८२/भाग
॥॥/उद्योग-४, दि.१.१२.२०१६ अन्वये प्रसिध्द केलेल्या सुधारित नियमपुस्तिकेत विहित केलेल्या कार्यपध्दतीचा
अवलंब करण्यात यावा.

२) सदर सीसीटिव्ही कॅमेरे गरजेनुसार व अद्ययावत असल्याची खातरजमा करण्यात यावी. खरेदी
करावयाच्या बाबींचे तांत्रिक विनिर्देश (Technical Specification)संबंधित तज्ञांनी (तांत्रिक समिती/अधिकारी)
मान्य केलेल्या विनिर्देशानुसार असावेत. तसेच सदर तांत्रिक विनिर्देश हे कोणत्याही कंपनीला फायदा होईल
अशा रितीने तयार केलेले नसल्याबाबत खातरजमा करण्यात यावी. त्यानंतरच या बाबींची खरेदी करण्यात
यावी.

३) प्रशासकीय मान्यता देतांना प्रस्तावित खरेदीचे दर हे अंदाजित आहेत. त्यामुळे खरेदी प्रक्रियेअंती निश्चित करण्यात आलेला दर हा बाजार भावापेक्षा कमी असल्याबाबत आणि संबंधित पुरवठादाराने या बाबींचा इतर ठिकाणी ज्या दराने पुरवठा केला आहे, त्या दरापेक्षा जास्त नसल्याबाबत खातरजमा करण्यात यावी.

४) खरेदी करण्यात येणा-या बाबींची पुरवठापूर्व/पुरवठ्यानंतर नमुना तपासणी (Pre/post-dispatch random sample inspection) करून उचित व योग्य विनिर्देश असलेल्या वस्तुंचीच खरेदी करण्यात येईल याची खात्री करण्यात यावी.

५) खरेदी करण्यात येणा-या बाबींचा पुरवठा झाल्यानंतर त्यांची साठवणूक व वितरण (Storage & Distribution) करणे तसेच पुरवठा साखळी व्यवस्थापन (Supply chain management) आणि वस्तुसूची व्यवस्थापन (Inventory Management) योग्य पध्दतीने करून सदर बाबी विनावापर पडून राहणार नाहीत व त्यांचा विहित मुदतीत वापर होईल याची दक्षता घेण्यात यावी.

६) सदर खरेदीवर होणारा खर्च " २२१०वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य,०१ नागरी आरोग्य सेवा विषम चिकित्सा,११० रुग्णालये व दवाखाने, ०५-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना,(०५)(०१) मनोरुग्णालये,२१-पुरवठा व सामुग्री (२२१००२१७) " या लेखाशिर्षांतर्गत सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात मंजूर असलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

७) सदर कॅमे-यांच्या खरेदीची द्विरुक्ती (Duplication) होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

८) संपूर्ण खरेदी प्रक्रिया राबवितांना केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे (CVC Guidelines) तंतोतंत पालन करण्यात यावे.

९) शासन निर्णय,वित्त विभाग क्र.विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/२०१३/विनियम भाग-२,दि.१७.४.२०१५ सोबतच्या परिशिष्टातील वित्तीय अधिकार नियम पुस्तिका,१९७८,भाग पहिला,उपविभाग-दोन मधील अ.क्र.४,नियम क्र.७ समोरील स्तंभ क्र.६ मधील अटींची पूर्तता करण्यात यावी.

१०) खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय खरेदी समितीच्या मान्यतेनंतरच पुरवठा आदेश निर्गमित करण्यात यावेत.

उपरोक्त अ.क्र.१ ते १० येथे नमूद अटींची पूर्तता करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कार्यक्रम प्रमुख यांची तसेच आरोग्य सेवा संचालनालयाची राहिल.

प्रस्तुत शासन निर्णय, शासन निर्णय,वित्त विभाग क्र.विअप्र-२०१३/प्र.क्र.३० / २०१३/ विनियम भाग-२, दि.१७.४.२०१५ सोबतच्या परिशिष्टातील वित्तीय अधिकार नियम पुस्तिका,१९७८,भाग पहिला, उपविभाग-दोन मधील अ.क्र.४,नियम क्र.७ अन्वये प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक २०१७०७१५१५५३१४७२१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रो.दि.कदम-पाटील)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव
२. मा.विरोधीपक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा/ विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
३. मा.मंत्री (साआवकुक) यांचे खाजगी सचिव
४. मा.राज्यमंत्री (साआवकुक) यांचे खाजगी सचिव
५. महालेखापाल, महाराष्ट्र-१/२(लेखा परिक्षा/लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर.
६. आयुक्त, आरोग्य सेवा तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई
७. संचालक, आरोग्य सेवा, मुंबई.
८. अतिरिक्त संचालक (आरोग्य संस्थांमार्फत राबविण्यात येणारे कार्यक्रम) आरोग्य सेवा मुंबई
९. जिल्हा कोषागार अधिकारी, नागपूर
१०. अधिक्षक/प्रादेशिक मनोरुग्णालय, नागपूर
११. अवर सचिव, (आ-३) / (अर्थसंकल्प), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई
१२. कक्ष अधिकारी (अर्थसंकल्प), सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.
१३. निवडनस्ती (आरोग्य-३).